J. Kumar Infraprojects L

Corp. Off.: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400 057, Maharashtra, INDIA. Ph.: +91-22-6871 7900 • E-mail: info@jkumar.com • Website: www.jkumar.com

CIN: L74210MH1999PLC122886

4th August, 2022

The General Manager Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

The Listing Department National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No.C/1, G-Block Bandra- Kurla Complex, Bandra East Mumbai-400 051

Scrip Code: 532940 and Scrip Name: JKIL

ISIN: INE576I01022

Sub: Newspaper Advertisement - Extract of Un-Audited Financial Results for the first quarter ended as on 30th June 2022

Ref: Regulation 47 of the SEBI(LODR) Regulations, 2015

Dear Sir's,

The Board of Directors at their Meeting held on 2nd August, 2022, has inter alia, approved the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter ended as on 30th June 2022.

The said extracts of the un-audited financial results are published on 3rd August, 2022, in:

- 1. Financial express (English Newspaper in English Language) and
- 2. Mumbai Laksdeep (Marathi Newspaper and in Marathi Language)

Further, the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.jkumar.com.

Kindly acknowledge the receipt.

for J. Kumar Infraprojects Ltd

toorning Poornima Company Secretary

Enclosures: As Above





ISO 9001-2015



TO WHOMSOEVER IT MAY CONCERN Please be informed that all the authorizations granted by SP Jammu Udhampur Highway Limited (the "Company") to its Directors and any other person (other than to its Directors and authorised signatories appointed on 30 July 2022 and those issued pursuant to financing documents with banks), through the resolutions passed by it in its General Meetings and/or in the meeting of its Board of Directors from time to time, in the form of Power of Attorneys or authorization letters or authority letters or Vakalat Nama or in any other form, stand revoked with effect from 23:59 hours (11:59 P.M.) on Saturday, July 30, 2022.

PUBLIC NOTICE

All the constituents are requested to take note of revocation of all authorizations granted by the Company as stated above and not to act on any of the aforesaid authorizations henceforth.

For and on behalf of the Board SP Jammu Udhampur Highway Limited

Deepak Ramachandrar Date: 01.08.2022 Director Place: Mumbai DIN: 08531364

Kothari KOTHARI PETROCHEMICALS LIMITED

Regd.Office:'Kothari Buildings', 115, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600034 CIN: L11101TN1989PLC017347 Phone: 044-35225527 / 35225528 Email: secdept@hckgroup.com, Website: www.kotharipetrochemicals.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2022

(Rs.in Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	7,350.60	11,050.71	7,425.03	38,152.54
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	311.95	1,051.72	999.21	4,817.55
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	413.50	999.30	999.21	4,607.00
let Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	299.61	697.96	728.94	3,288.51
otal Comprehensive Income for the period [(comprising Profit / (Loss) for the period after tax) and other comprehensive Income (after tax)]	297.07	682.01	728.94	3,269.95
quity Share Capital	5,918.68	5,918.68	5,918.68	5,918.68
leserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of revious year	-	3	19.	9,663.90
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) Basic : Diluted :	0.51 0.51	1.19 1.19	1.24 1.24	5.59 5.59

The above is an extract of the detailed format of quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Unaudited Financial Results are available on the National Stock Exchange of India Ltd website at www.nseindia.com and Company's website at www.kotharipetrochemicals.com

for Kothari Petrochemicals Limited Place : Chennai Arjun B. Kothari : 02.08.2022 Managing Director

Summit Digitel Infrastructure Limited

Summit (formerly known as Summit Digitel Infrastructure Private Limited) CIN: U64200MH2013PLC375466 Regd. and Corporate Off.: Unit 2, 9th Floor, Tower 4, Equinox Business Park, LBS Marg. Kurla (W), Mumbai 400070; Tel No.: +91 22 6210 4100;

> Email: secretarial@summitdigitel.com | Website: www.summitdigitel.com NOTICE TO DEBENTUREHOLDERS

RECORD DATE FOR REPAYMENT OF PRINCIPAL AND INTEREST

Notice is hereby given that pursuant to the terms of 1,18,360 Secured, Listed, Redeemable Non-convertible Debentures ("NCDs") in the denomination of Rs. 10,00,000 each (ISIN INE507T07054) issued by the Company on March 15, 2021 on private placement basis and listed on BSE Limited and National Stock Exchange of India Limited and pursuant to the terms of the Information Memorandum and Debenture Trust Deed, the Company has fixed 'Record Date' for determining the names of the NCD holders eligible for early redemption and payment of accrued interest thereon ("Redemption Amount"). The NCD holders whose names appear as Beneficial Owners on the Record Date as per the list furnished by the Depositories would be entitled to the said payment to receive the Redemption Amount, as per the following details:

Security to be Redeemed	Purpose	Record Date	Due date for payment of Redemption Amount
10,000 Secured, Listed, Redeemable Non-convertible Debentures, aggregating Rs. 1,000 crores	Early Redemption along with payment of accrued interest thereon	Friday, August 12, 2022	Wednesday, August 17, 2022

For Summit Digitel Infrastructure Limited (formerly known as Summit Digitel Infrastructure Private Limited)

Chandra Kant Sharma Company Secretary FCS 8322

RACHIKA TRADING LIMITED

CIN: U51101MH2014PTC254277 Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400060.

CAUTION NOTICE

It has come to our knowledge that some fraudulent person(s) are deceiving consumers by offering part-time jobs in the name of Rachika Trading Ltd. (the Company).

These unknown persons have created fake identities/ website(s)/ mobile numbers/ emails and are using the name of the Company and its Corporate Identification Number and email ID. The Fraudsters are using websites / social media / messaging platforms, etc. to invite the people to enrol for these online part time job(s) / task(s), where the user is expected to recharge their account with certain sum of money to get back certain random amount/discount on various retail/shopping platforms.

This is to notify to the public that Rachika Trading Ltd. is neither engaged nor associated with any such third party to provide online employment and/or any such online activities.

The general Public is hereby advised to be vigilant and exercise caution and immediately report any suspicious incident and/or incident of defrauding of money as a result of such fraudulent acts and practices to the authorities in their jurisdiction, i.e. the Police and Cyber Crime Cell. The Company has also made complaint to National Cybercrime Reporting Portal and would initiate appropriate legal action against these unknown person(s).

The Company, its directors and officers would not be responsible and liable for any loss or damage (direct or indirect) suffered by any one due to use of or dealing at such fake/fraudulent website(s) or by dealing with such fraudsters impersonating to be representing Rachika Trading Ltd.

Place: Mumbai Date: 2º August, 2022

Place: Mumbai

Date: August 1, 2022

Authorised person Rachika Trading Limited







Auction of Government of India Dated Securities for ₹33,000 crore on August 05, 2022

The Government of India (GoI) has announced the sale (re-issue) of four

dat	dated securities:				
Sr. No	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹Crore)		
1.	6.69% GS 2024	4,000	200		
2.	7.10% GS 2029	7,000	350		
3.	6.54% GS 2032	13,000	650		
4.	6.95% GS 2061	9,000	450		

Gol will have the option to retain additional subscription up to ₹2,000 crore against each security mentioned above.

The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India, Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018.

The auction will be conducted using uniform price method for 6.69% GS 2024, 7.10% GS 2029 and 6.54% GS 2032 and multiple price method for 6.95% GS 2061. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on August 05, 2022 (Friday). The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on August 08, 2022 (Monday).

For further details, please see RBI press release dated August 01, 2022 on the RBI website (www.rbi.org.in).

Attention Retail Investors* (*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs,

Corporates, HUFs and Individuals) Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money."

CICICI Securities

ICICI SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1995PLC086241 Registered Office: ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg,

Prabhadevi, Mumbai - 400 025 Tel.: 91 22 6807 7100; Fax: 91 22 6807 7803

Website: www.icicisecurities.com; E-mail: investors@icicisecurities.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE TWENTY-SEVENTH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that:

- 1. The Twenty-Seventh Annual General Meeting ('AGM') of ICICI Securities Limited ('the Company') will be held on Friday, August 26, 2022 at 4:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the Twenty-Seventh AGM ('Notice') dated July 21, 2022.
- 2. In compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with General Circular Nos. 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P6/2021/11 dated January 15, 2021 ('SEBI Circulars'), the Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2021-22 ('Annual Report') have been sent only by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories. The Notice of the AGM and the Annual Report are also available on the website of the Company at www.icicisecurities.com, website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com. In terms of above referred SEBI Circular dated May 13, 2022, the Members desirous of obtaining the hard copy of the Annual Report may send request from their registered e-mail address mentioning their name, DPID and Client ID/folio number and PAN at investors@icicisecurities.com or IR@icicisecurities.com.
- Members can view the Notice of the AGM and the Annual Report on the below mentioned links:

Annual General Meeting.pdf

4. The dispatch of the Notice along with Annual Report has been completed on Tuesday, August 2, 2022,

- Pursuant to Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company is pleased to provide Members, the facility to exercise their right to vote on the items of business to be transacted at the AGM by electronic means through the e-voting system provided by NSDL. Members (holding shares both in physical and in electronic form) as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022 can avail the facility to
 - Remote e-voting (i.e. the facility of casting vote by a Member using an electronic voting system from a
 - Electronic voting during the AGM.

through electronic mode only.

- system. Details in this regard are provided in the Notice.
- the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, he/she may send an e-mail request to NSDL on the e-mail id: evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430, requesting for the User ID and Password. Members may also send an e-mail request to the Company at investors@icicisecurities.com. However, if a Member is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and Password for casting the votes.
- 9. Members are requested to note that:
 - . The remote e-voting module shall be disabled for e-voting after 5:00 p.m. (IST) on Thursday, August 25,
 - subsequently;

 - The Members who have cast their vote(s) through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again during the AGM; and
 - A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.
- 10. The procedure for remote e-voting is available in the Notice. In case of any guery/grievance relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or write to NSDL at the e-mail ID/address mentioned in point 8 above or call 1800 1020 990/1800 224 430. Alternatively, Members may also write to Mr. Raju Nanwani, Company Secretary at the e-mail Id: investors@icicisecurities.com or call 91 22 6807 7100 at the registered office of the Company at ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Book Closure

Rules, 2014 and Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 20, 2022 to Friday, August 26, 2022 (both days inclusive) for determining the names of the Members eligible for final dividend on equity shares for the financial year ended March 31, 2022.

The final dividend for the financial year ended March 31, 2022, at the rate of ₹ 12.75 per equity share of face value of ₹ 5/- each as recommended by the Board of Directors, if approved at the AGM, would be paid to those Members who hold shares:

- Depository Services (India) Limited as at the close of business hours on Friday, August 19, 2022.
- hours on Friday, August 19, 2022.

For ICICI Securities Limited

Raju Nanwani Company Secretary FCS 4785



Total Income

Particulars

Net Profit/ (Loss) for the period (Before Tax,

Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/ (Loss) for the period After tax

Net Profit/ (Loss) for the period before tax

(After Exceptional and/or Extraordinary Items)

(After Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the period

after tax and Other Comprehensive Income

Other Equity (Excluding Revaluation Reserve)

Earning per Share(in ₹) Face Value of ₹ 5/- each

J. KUMAR INFRAPROJECTS LTD.

CIN: L74210MH1999PLC122886 Reg. Off: 16-A, Andheri Industrial Estate, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Corp Off: CTS No. 448, 448/1, 449, Vile Parle (East), Subhash Road, Mumbai 400057, Maharashtra, India Tel: 022-67743555, Fax: 022-26730814

Email: info@jkumar.com, Website: www.jkumar.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in Lakh) Quarter Ended Year Ended 30-06-2022 31-03-2022 30-06-2021 31-03-2022 Audited Unaudited Unaudited Audited 12,273.75 99,949.48 68,021.65 3,55,206.24 8,390.90 10,341.75 4,271.76 28,267.52 10,341.75 4,271.76 28,267.52 8,390.90 7,400.44 6,191.27 3,210.25 20,587.65 6,233.14 7,488.67 3,229.34 20,733.15

3,783.28

4.24

4.24

3,783.28

27.21

27.21

2,04,881.68

Basic:

Diluted

(after tax)

Equity Share Capital

 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the website of the Company at www.jkumar.com and on the website of Stock Exchanges at www.nseindia.com and

3,783.28

8.18

8.18

3,783.28

9.78

9.78

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 2, 2022.

By Order of the Board For J. Kumar Infraprojects Limited

Date : August 2, 2022 Place : Mumbai

Jagdishkumar M.Gupta **Executive Chairman** DIN: 01112887



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf in . Toll Free: 18002670189

NOTICE NO. 57/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, August 08, 2022^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/Options	NAV per unit as on August 01, 2022 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit#* (in *)
Baroda BNP Paribas Arbitrage Fund	Regular Plan - IDCW Option	10.5848	0.03
	Direct Plan - IDCW Option	10.7660	0.03
	Regular Plan - Monthly IDCW Option	10.0920	0.03
	Direct Plan - Monthly IDCW Option	10.3648	0.03

for the immediately following Business Day, if that day is not a Business Day. # The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on

the distributable surplus available on the Record Date. *Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

be considered

Date : August 02, 2022

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

AICICI PRUDENTIAL" MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Investors are requested to note that New Fund Offer (NFO) period of the Scheme has

Email id: enquiry@icicipruamc.com

Notice-cum-addendum to Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of ICICI Prudential PSU Equity Fund (the Scheme)

been modified as follows: **Existing NFO Period** Name of the Scheme Revised NFO Period

ICICI Prudential PSU Equity Fund August 16, 2022 to August 23, 2022 to August 30, 2022 September 6, 2022 New Fund Offer Details in the SID shall stand modified as follows:

MICR Cheques, MICR cheques, Transfer cheques and Real Time Gross Transfer cheques & Settlement (RTGS) requests will be accepted till the end of

RTGS	business hours upto September 6, 2022.
Switches	Switch-in requests from equity schemes and other schemes will be accepted upto September 6, 2022 till the cut-off time applicable for switches.
	Switch-in request from ICICI Prudential US Bluechip Equity Fund, ICICI Prudential Global Advantage Fund (FOF), ICICI Prudential Global Stable Equity Fund (FOF), ICICI Prudential Passive Multi- Asset Fund of Fund, ICICI Prudential Strategic Metal and Energy Equity Fund of Fund and ICICI Prudential

Nasdaq 100 Index Fund will not be accepted.

The investors are requested to note the above.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

Place: Mumbai Date: August 2, 2022 No. 002/08/2022

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialen, epa

Notice of the AGM: https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Notice of the 27th

Annual Report: https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/ICICI Securities Limited Annual Report FY2021 22.pdf

place other than venue of AGM); or

6. The remote e-voting period commences on Monday, August 22, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Thursday, August 25, 2022 at 5:00 p.m. (IST).

Facility for electronic voting will be made available to the Members during the AGM as well;

Pursuant to the applicable provisions of the Act read with the Companies (Management and Administration)

In dematerialized mode, based on the beneficial ownership details to be received from NSDL and Central

In physical mode, if their names appear in the Company's Register of Members at the close of business

Sd/-

Date: August 2, 2022

Place: Mumbai

cast their vote on the resolutions proposed to be passed at the AGM, either through:

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-voting

8. In case a person has become the Member of the Company after the dispatch of the Notice but on or before

. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it

जिल्ह्यात हर घर नल से जल विशेष

मोहीम सुरू पुणे, दि.२ : अमृत महोत्सव कालावधी दरम्यान हर घर से जल ही विशेष मोहीम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार असून या विशेष मोहीम दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना पर्याप्त पाणीपुरवठा प्रतिदिन प्रतिव्यक्ती ५५ लिटर प्रमाणे करावयाचा आहे यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्धारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावयाच्या असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली गावातील सर्व कुटुंब शाळा अंगणवाडी या ठिकाणी स्वतंत्र नळ जोडणी करून तिथे पर्याप्त पाणीपुरवठा उपलब्ध करून देत असल्यास तसा ग्रामपंचायतचा ठराव करून तसेच कुटुंबांना नळ जोडणी द्धारे पाणीपुरवठा होत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या मोहिमेची गाव तालुका जिल्हास्तरावर प्रचार

प्रसिद्धी करण्यात येणार

असून यामध्ये गाव

स्तरावर विद्यार्थ्यांची

रॅली काढणे,बॅनर

पोस्टर भिंती रंग

काम करणे तसेच

जाणार आहे.

व्हाट्सअप द्वारे मेसेज

सर्व गावागावात केले

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share Certificate Nos. 002 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive No.6 to10 of Fla No JA-02. Jupiter Mercury Co operative Housing Society Ltd. Poonam Sagar complex Opp Sector 9 Mira Road East Thane 401107 standing in the names of RABIYA BEGAM KHAN have been reported lost/stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereo has been made to the society JA-02. Jupite Mercury Co operative Housing Society Ltd, Poonam Sagar complex Opp Sector 9 Mira Road (E) Thane 401107, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

Date: 03/08/2022

Certificate No. 37. Shares 5. Serial Nos. 181 to 185 for the Flat No. B 17, Rashm Building, Kiran Rashmi Neela CHS Ltd. S.V.P. Road, Borivali (West), Mumbai 400092 jointly owned by Kapilchandra R. Parekh and Anila Kapilchandra Parekh. A Lost Report has been lodged at Boriva Police station vide Report No. 23719-2022 dt. 01.08.2022 in this regard. Finder of above documents may contact Advocate Juhi Pancholi at injlawpartners@gmail.com or send at above address within 15 days from date of publication, failing which it shall be presumed that there is no claim of anyone and whatever claim might be, shall be deemed to have been waived and that the Society shall proceed with transfer of the said Flat and issuance of duplicate Share Certificates in the name of Anila Kapilchandra Parekh ii accordance with law.

PUBLIC NOTICE Lost Original Agreement and Share

Juhi Pancholi, Advocate, Bombay High Court. Place: Mumbai Date: 03,08.2022

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH19839E,C035669
O-802, Floor-4, Plot-389, Pakii Ratin Home, Sankara Mattham Road, Kinga Circle, Matunga, Munibai-100019; Tel Nes: 022-22020176, Email ID: whitefailifig-school.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that inserting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 11, 2022 at 4.30 p.m at registered office of the company, after ails to consider and approve the Un-oudsted inancial Results of the Company for the quarter ended, 30th June, 2022.

Purther, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading, Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Saturday, 13th August, 2022. For more details please visut the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limited Rohit Prabhudas Shah

Place: Mumbai Date: 02nd August 2022

Director DIN: 00217271

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दुर.:९१-२२-२८२६ ६०००; फॅक्स:९१-२२-२८२६ ७३३७, वेबसाईट: in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, १९ एप्रिल, २०२२ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि १७ जुलै, २०२२ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांद्वारे मंजुर नियम व अटीनुसार आणि चेतनश्रेणी प्रमाणे १ जुलै, २०२२ पासून वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. एल.व्ही. वैद्यनाथन (डीआयएन:०९६३२२०१) यांच्या निवृक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लाग् तस्तुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे. श्री. एल.व्ही. वैद्यनाथन हे अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून सदर नियुक्ती ही केंद्र

शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही /

दिनांक : ३ ऑगस्ट, २०२२ ठिकाण : मुंबई

फ्लेविआ मचाडो कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस: ३८९८६

Summit[®] समिट डिजिटेल इन्क्रास्ट्रक्चर लिमिटेड

(पूर्वी समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायमहेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआवएन : १६४२० व्यवस्थ २०१ अवेस्वयोड ७५४६६ नोंदगीकृत आणि कॉपीरेट कार्या.: युनिट २, ९वा मजता, टॉक ४, इकिनॉबस विदारेस पार्क,

एलबीएस मार्ग, गुला (४), मुंबई ४०००५०: **दुरच्यती क्रमांक**: +९१ २२ ६२१० ४१००; वेबसाइर: www.summitdigitel.com; मिल आपडी: secretarial@summitdigitel.com मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीसाठी

डिबेंचर धारकांना तारीख नोंदवण्याची सूचना बाद्वारे नोटीस दिली जाते की प्रत्वेकी रू.१०,००,००० (आवएसआवएन आवएनई५०७टी०७०५४) च्व

पूल्यामध्ये १,१८,३६० सुरक्षित, सूचीबद्ध, रिडीम करण्यायोग्य नॉन-कल्क्टरेंबल डिवेंबर (एनसीडी) च्या अटीनुसार कंपनीने १५ मार्च २०२१ रोजी खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी केले आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर सूचीबद्ध आणि माहिती मेमोरेंडम आणि डिवेंचर ट्रस्ट डीन्डच्या अटीनुसार, कंपनीने लवकर विमोचन त्यावर ज्याज (विमोचन रक्कम) आणि जमा झालेल्या रकमेच्या देवकासाठी पात्र एनसीडी धारकांची नाचे निश्चित करण्यासाठी "नींद तारीख" निश्चित केली आहे. ठेवीदार्शनी दिलेल्या यादीनुसार नोंद तारखेला लाभार्थी यालक म्हणून दिसणाऱ्या एनसीदी धारकांना खालील तपशिलांनुसार विभी चन रक्षम प्राप्त होण्यासाठी सदर पेमेंट मिळण्यास पात्र असेल:

प्रतिभृतीची पूर्तता केली जाईल	उदेश	रेकॉर्ड तारीख	विमोचन रक्षम भरण्याची देव तारीख
१०,००० सुरक्षित, सूर्याबद, रिटीम कार्यायोग्य नॉम-कन्यर्टेवल डिबेचर्स, एक्ष ४. १,००० भोटी	स्वावर जमा झालेल्या श्याजासह लक्कर विमोचन		बुधवार, १७ ऑगस्ट २०२२

समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित (पूर्वीची समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड) सही /

चंद्रकांत शर्मा

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव दिनांक : १ ऑगस्ट २०२२ एफसीएस ८३२३

एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

त आणि कांपांटर कार्यालय पता: पतालम विकास संटर, २०१ व २०१३, AVANSE क्रिक्टर पत्रत किम्मी बॉल्सच्या पुरे, स्वस्र रोड, अस्त्री (पूर्व), मुक्ट-१९२०१९, मुक्क tifan, asan ƙasali aferran ye, nen its, saidi (yil), gas-xxxxxx, uaxis प्रिविष्ठ-४ (शिवम ४(१))

ताबा सुचना

(स्थावर मालमनेकरिता) खालील स्वाक्षरिकतो हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकल्क्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिन्धुरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत एचान्स फायनान्जियर सर्विसेस किमिटेडचे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसीमेन्ट) रूल्स २००२ (सदर अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १५(१२) अन्वये असलेत्या अधिकामअंतर्ग कर्ज खाते क.:एमयुएमसीई००१४४४२७, एमयुएमसीई००१७१७२१ च एमयुएमसीई०००७९७५ (कर्ज खाते) मधील त्यांनी दिनांक २३.०५.२०२२ राजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता (१) भागवत प्रसाद पुरुकुल एज्युकेशनल ट्रेस्ट, (१) श्री. विश्वलोचना दुर्योधन मोहन्ती (मयत) त्यांचे कायदेशीर वारसदार मार्फल, (३) श्री. स्विट्ट दुर्योधन मोहन्ती (मयत) त्यांचे कायदेशीर वारसदार मार्फत, (४) श्रीमती पश्चिनी दिव्यलोच मोहन्ती, (५) श्रीमती प्रियांका दिख्यलोचन मोहन्ती (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भ) यांना सद सुचना जाम तारखेपासून ६० दिवसाच्या आत १७ में, २०२२ रोजी उपरोक्त मागणी सुचनेत नमुर नाही हुना स्रोप १० में २०२२ प्रांत लालील लगा छात्र आणि अतिक हुना स्था

कर्जदार/सहकर्जदार/	कर्जस्थाते	१७.०५,२०२२ रोजी एक्ण
तारणकर्ता	क्रमांक	थकवाकी रक्षम
१. भागवत प्रसाद गुरुकुल एन्युकेशनल ट्रस्ट, १. श्री. दिख्यलोचना दुवॉधन मोहली (मयत) त्यांचे कायदेशीर चारसदार श्री. विश्वजीत दिख्यलोचना मोहली वांचे मार्चत ३. श्री. र्रावंद्र टूवॉधन मोहली (मदत) त्यांचे कायदेशीर वारसदार श्री. सुशिल रिवंद्र मोहली चांचे मार्कत, ४. श्रीमती पाँचनी दिख्यलोचन मोहली.	एमयुएमसीई ००१४४४२७. एमयुएमसीई ००१७१७२१ स एमयुएमसीई ०००७१७५८	ह.२,७२,४५,००६/- (स्पये टोन कोरी बाहता लाख पर्यचाळीस हजार शहातर फक) अर्थात कर्ज खाते क्र.प्रमुप्यमीई००१४४४४७ करिता इ.३२,०९,८५५ (रुपये बतीस लाख नज हजार आदशे अहायक करू), कर्ज खाते क्र.प्रमुप्यमीई००१७५०५ क्रिका इ.८,८४,३०७/- (रुपये आठ लाख चौन्याऐंशी हजार तिनसे सात करू) आणि कर्ज खाते क्र.प्रमुप्यमीई००१७५७-८ करिता इ.२,३१,५०,९११/- (रुपये टोन कोटी एकतीस लाख प्रवास हजार नज्जो अक्सा फक)

कर्जदार यांनी वर नमूद्र केलोली रक्कम भरण्यास असमर्थ दशले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार रणकर्ता च सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरवांनी सद कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमुद्र केलेल्या मालमलेखा (स्थावर मालमला) **तावा २८ जुलै, २०२२ रोजी**

की, सदर मालमलेसर कोणताही व्यवहार करू नवे आणि सदर मालमलेसर व्यवहार केलेला असला पांनी एवान्स फायनान्त्रियल सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे दिनांक १७ में, २०२२ रोजी देर धकवाकी रक्षम रु.२,७२,४५,०७६/- (रुपये दोन कोटी बाहत्तर लाख पंचेचाळीस हजा ग**हात्तर फक्त)** तसेष १७ में, २०२२ पर्यंत त्यावरील लागू व्याज आणि अंतिम रक्रम जमा होण्याच्या, मुकते तारखेपर्यंत पुढील व्याज अधिक प्रासंगिक खर्च, शुरूक, खर्च इत्यादी जमा करावे. कर्जदार/सहकर्जदार/वामिनदार/तारणकर्ता यांचे रूक्ष वेधण्यात वेत आहे की, काबद्याच्या करूम १३

विज्ञोदनः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे मायच करण्यात के

चे उपकलम (८) च्या तरतूरीनुसार प्रतिमृत मालमला सोहविष्यासाठी वेळ उरतच्य आहे.

स्थावर मालमतेचे वर्णन

मालमना क्र.१: अपार्टमेंट क्र.१७०६, कार्पेट क्षेत्र २९.१७ ची.मी. तत्सम ३१३.५२ ची.फु. रेरानुसा (अविरिक्त संलग्न बाल्कनी क्षेत्र २.४६ ची.मी. तरसम २६.४८ ची.कु.), मजला क्र.१७, इमारत क्र.एच३ (महापालिका मान्यतानुसार इमारत क्र.३), रोणक हाईटस्, स्टील्ट पार्किंग क्र.शून्य, बुना सर्व्हे क्र.११९, हिस्सा क्र.८ए, नवीन सर्व्हे क्र.६७, हिस्सा क्र.८ए, जुना सर्व्हे क्र.११९, हिस्सा क्र.८बी, नवीन सव्हें क्र.६७, हिस्सा क्र.८वी, जुना सव्हें क्र.११३, हिस्सा क्र.५वी, सव्हें क्र.६६, हिस्सा क्र.५वी, गाव ओवळा, तालुका व जिल्हा ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादेत. नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे चेवे असलेल्वा जमिनीचे सर्व भाग व खंड.

मालमत्ता क्र.२: जमीन गट क्र.८, क्षेत्रफळ ४८०० ची.फु. किया सरासरी, गाव वितळक मानपाडा तालुका व जिल्हा ठाणे, ठाणे महानगरपालिकेच्या मयदित, नीदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे येथे सलेल्या जमिनीचे सर्व माग व खंड आणि **चनुसिमा- उत्तरेस:** गट क्र.७/१ व ७/४**: दक्षिणेस:** ग क्र.१२/१ व ११/१; पुर्वेस: गट क्र.९/१; पश्चिमेस: गट क्र.७/२(पी)

ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांकः ०३.०८.२०२२ एकान्स फायवान्त्रियल सर्विसेस लिमिटेडकरित

--- 56L दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(CIN_L65990MH1945PLC004452) नीवणीकृत कार्यालय: अस्तम कोट इसान, पोहा हारियल्लामा, हां, और्त केहर रोड, माळी, मुक्त, नहा भारत-४०००२०, त्युर.का.:०२२-२४९१९५६, ई-चेल्ल:standardbatteries_0273@yahoo.co.in, चेल्यसम्हेट:www.standardbatteries.co.in

सूचना मिनसुरिटीज अंगड एक्सचेंज बोर्ड ऑफ डॉडबा (विकिटंग ऑफिलगेजना अंगड डिडम्क्लोजन विकाससेंट्स) रेज्लोजन २०१५ (विकिटंग रेज्लोजन)च्या नियम १८५ सम्बाधिया नियम २१ नुमार वेथे मुचना हेण्यार वेत अले की, ३० यूर २०२२ राजी सम्बाधिया नियमिक अलाजायारियानि विकास नियमांत्र मेंगे व मान्यता होगे वास्त्रीत इक्रमा, १२ ऑफस्ट, २०२२ रोजी कंटनीच्या संचालक मंडळाची समा होणार अलेडे दर सूचना कंपनीच्या <u>http://www.standardbatteries.co.in</u> थेवलाईटका उद्यालय होईल मेडी (आतील व्यापार रोखले) अधिनियम, २०१५, मुचारितानामे, अनुमुची की चे मुचारित खंड ४ सत्रवाधिना करचीयं आतील व्यक्तीद्वारे व्यापारचे नियमन, पर्ववेदाण व अत्रवालाकरीता आतील ग्रक्तिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड

દ તુમાર એપનીએ સંચાળક, પદ્રસિદ્ધ કર્મચારિદ્વારે એપનીએ શ્વયક્ષણપક્ષીલા શ્વરણ ક્રિક્ટકો દિ.૨ તુલે, ૨૦૨૨ પણ શ્રદ કરાયલાત આભી અમુન ૩૦ તુન, ૨૦૨૨ દોત્રો સંપત્તેન્યા તિમાશીઓના અસેવ્રાયરિક્રિત ક્રિલીચ નિષ્કર્ય કરતેષ્કરે પ્રોપિત શાલ્યારનર ૪૮ કર્મ્યાલયીન તાસ વૃત્તિયર્થીત શ્રદ હેવચ્ચાન ચેદ્રેલ वी रहेडर्ड बंटरिज निर्विटेडकरि (चुपेंद्र एन. शाह) कंपनी लचित्र च सक्षम अधिकारी

एलिक्झिर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६७१९०एमएच१९९४पीएलसी०८३३६१ नोंदणीकृत कार्यालय: ५८, मितल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:०२२-६११५१९१९, ई-मेल:cosec@elixirequities.com, चेत्रसाईट:www.elixircapital.in

सूचना कंपनीची अङ्गविसावी (२८) वार्षिक सर्वेमाधारण समा (एडीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स.१०.००वा. सदस्यांना ई-मेल केलेल्या सुचनेत नमुद विषयावर विगर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्चाव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

तहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचिर मसीए परिपत्रके दि.५ मे, २०२०, दि.०८ एप्रिल, २०२०, दि.९३ एप्रिल, २०२० आणि दि.५ मे १०२२ (संयुक्तपणे एमसीए परिपन्नके) आणि सेबी परिपन्नक दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ आणि दि.१३ मे, २०२२ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता एमसीए रिपञ्जानुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

१९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या विसीय वर्षाकरिता २८वे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल विदार व आरटीएकडे नोंद आहेत त्यांना मे. विगशेअर सर्विसेस ग्रायव्हेट लिमिटेड (निबंधक गागहरुतांतर प्रतिनिधी किया आरटीए) मार्फत ई-मेल पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२२ रोजी पुर्ण केली आहे.

सदस्यांनी नोंद ध्याबी की, ६१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या विलीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल आणि जीएमची सूचना कंपनीच्या http://www.elixiracpital.in/annual_pdf/ELIXIR Annual_Report_2021-22.pdf आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिचद्व आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटयर उपलब्ध आहेत.

नदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी ण्याची माहिती एत्रीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत समेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

क्रमनीने नोंद दिनांक गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या त्यांच्या सदस्यांना एजीएम मूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी रिमोट ई-बोटिंग सुविधा (रिमोट ई-बोटिंग) दिलेली आहे. रेमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि (धवार, २४ ऑगस्ट, २०२२ रोजी सार्व.५.००वा. समाग होईल. वा व्यक्तिरक्त कंपनीने एजीएम दरम्यान –बोटिंग प्रणालीने (ई-बोटिंग) मतदानाची मुक्चिा दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग/एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सविस्तर पद्भत, ज्वा सदस्यांचे वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे आणि त्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूचनेत देण्यात आले आहे. ई-बोर्टिगकरिता लॉगइन परिचयपत्रे ादस्यांच्या त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील. एवीएम सुबनेसह वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल वास्तविक प्रती ज्या सदस्यांची

. शस्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना सेबी परिपत्रक आणि उपरोक्त मसीए परिपत्रकानुसार दिनदर्शीका वर्ष २०२२ करिता खारीज करण्यात आलेले आहे. त्रर कोणत्याही सदस्याचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद नसल्यास त्यांनी खालील

सचनांचे पालन करावे. अ) एजीएम सूचना, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या विलीय वर्षांकरिता वर्षिक अहवाल ग्राप

करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद कराये आणि ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त कराये.

वास्तविक	स्वरुपात
भागधारणा	सदस्यांसार्ठ

डिमंट स्वरुपात

कृपया फोलिओ क्रमांक, शेअर्सधारकाचे नाव, समभाग दाखल्याचं स्कॅन केलेली प्रत (समोर व मागे), पॅन/आधार कार्डाची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत पडताळणी व ई-मेल नोंद करण्यासाठी cosec@elixirequities.com वर सादर करावी व कंपनीला संपर्क करावा.

तुमच्या डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमच्या डिमॅट खाल्यात तुमचे ई-मेल भागधारणा सदस्यांसाठी नोंद करण्यासाठी डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क कराया. शस्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सङ्घा आहे की, त्यांनी त्यांचे पॅन, केवायसी (ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांफ, बॅक खाते, स्वाक्षरी इत्यादी) आणि वारसदार तपशील जे सेबी परिपत्रव क्र.सेवी/एवओ/एमआयआरएसछी/एमआयआरएसछीम_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ देनांक ३ नोव्हेंबर, २०२१ आणि स्पष्टीकरण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआवआरएसडी, एमआयआरएसडीम_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६८७ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ अंतर्गत अनिवार्यं तपशील साटर करावे, ज्यामुळे १ एप्रिल, २०२३ रोजी किया नंतर त्यांचे परिचयपत्रे शांबविले

प्रज्ञक बंद करण्याची सुचना:

केपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने नोटीस खालीलग्रमाणे दिली गेली आहे की. जीएमनिमित्त व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षांकरिता कंपनीचे समभागावर लाभांश देण्यासार शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ ते गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्वंत कंपनीचे स्टरच नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक शंद राहतील. मंडळाद्वारे लाभांश शिफारस केल्यास तसेन सभेत घोषित केल्यास २३ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी दिला जाईल. मंडळाच्या आदेशान्यर

> एलिक्झिर कॅपिटल लिमिटेडकरित सही/ राधिका महता

ठिकाण: मंबई दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२२

पूर्णवेळ संचालिका च सीएफओ

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

DIAMONDS JEWELLERY PRECIOUS & SEMI PRECIOUS STO नोंबगोकृत कार्योक्टर ११०, गरेक मार्केट, ३९ वे.एम.एम.गेड, केनेडी क्रिज समीर, गरित हाउस, मुंबई-४००००४ (भारत). वेबसाईट: www.zodiacjrdmkjlld.com 🛊 – बेलः: info@zodiacjrdmikjild.com , स्त्रीआरबष्णः एलस्पर्श्यपण्यर्श्यपण्यस्थितः (एकमंच)

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकारता अलेखापरिश्चित विश्वीय निष्कर्पाचा अहवार (सेवी (एलओडीआर) रेप्युलेगम्स २०१५ चे निवम ४७(१)(ची) पहा)

संपलेली संपलेली संपलेली संपलेले मागील

37. E.	तप्रशील	तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिशात	तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिवास	संबंधित वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिद्यित
8.	कार्यस्थलनात्न्न एकूण उत्पन्न	386530	1999.39	33.8%	3533.55
ŧ.	कालवाधीकरिता निश्वक नका/ (खेटा)(कर, अच्छादात्मक आणि /फिंबा विशेष साधारण बाबपूर्व)	7,5,5Y	26.26	5,95	403.00
1.	करपूर्व करनावधीकरिता निष्वस्य नका/(तीटा)(अनवादात्मक आणि/किया विशेष साधारण बाक्ततः)	43.39	196.196	4,94	101.00
ν.	জনানাং কলোবগীজনিনা নিশ্বক নতা/(নাঁটা) (অববাহান্যক আদি/জিবা বিহার মাধ্যমদ মাজনান)	59.50	Va.01	4,50	54.43
4	कालायधीकविता एकूण सर्वेशव उत्पन्न (कालाक्तरीकविता सर्वेशय नका/(तीटा) (कार्यना) आणि इता सर्वेशय उत्पन्न (कार्यनार))	0.94	(0.03)	6,7%	0.54
5.	समभाग भाडकत	56,67	4816/68	56.65%	550.67
19.	मागील वर्षांच्या ताळेबंद्यज्ञाका - नुसार पुनर्गुल्यांकित राखीव चगळून राखीच				1200.05
6.	उत्पन्न प्रतिभाग (क.१०/-प्रत्येजी)(खंडीत व अखंडीत कार्यक्रमाक्रीता) अ) प्रत ध) मीमकृत	\$.3% \$.3%	37.0	0.YV 0.YV	Y.59 Y.58

अलेखापरिक्षित विसीय निष्क्रपांचे टीप:

योग्य विभाग नामी.

ठिकाण: म्या

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या विमाहीकरिता २.९.५८ लाखांचे म्युच्युअल फंड व रोअसंच्या विक्रीवरी अन्य उत्पन्न समाविष्ट (६० जून, २०२१ रोजी संपतित्था तिमाहीत: ४.०.०८ लाख)

वरील अलेखापरिक्षित विसीय निष्कर्ष हे फंपनी फायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ अन्वये विक्रितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएम) त्रमार आणि त्यातीर आवश्यक मुख्यणेअंतर्गत तथार केले आहे. सदर अलेखार्योशिक विकीय निष्कर्योर्व लेखासमिनीद्वर्ग पुर्निविलोकन करण्यात आले आणि तद्यंतर २ ऑवस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या स्पेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्पादित पूर्वविलोकनावर अवलंबन आहे.

मामाजिक सुरक्षा २०२० वर गाकितांक भारतीय संसदेने मान्य केले जे भविष्यनिधी व ईच्युईटी कंपनीद्वारे भंगदानावर असेल. सदर बदलाकरिता प्रभाजी तारीख अकाषी सुचित शेणे बाकी आहे आणि मंतर त्यारी नियम अधोरेखिल केले जातील. फंपनीकटून सांफेतांक प्रभावी होण्याच्या कालावधीत आणि त्या संबंधित निवम प्रकाशित झारबानंतर वितीय अहकालात साबदलका प्रभाव व नीट मुख्यांचन दिले जाईल,

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या विमाहीकरिताचे आफडे हे संपूर्ण विसीय वर्ष २०२४-२२ संदर्भत ापरिक्षित आफाँद आणि ३१ डिसॅसर, २०२१ रोजी संपर्लस्या मृतीय निगाहीयपैत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान तासमेळ प्रास्त्यारे आकडे आहेत. कोबिद-१९ महामारीचा प्रादर्भाव संपूर्ण जगमात तसेच भारतात झाला होता. शासनाने काही क्षेत्रास विसीन

पाउबध्द दिले आणि कावरसत्ता प्रसार रोखण्यास विविध प्रपाय बोजले. पुढे कोविड-१९ लस सुरू फेल्याने त्थाका परिणाम हाला, परंतु कको कारणाने मारताच्या काती भागात काँबिड प्रकरण कुता कहली. तथावि उद्योगातील नविव विवक्त है जार्थिक बाहीतील कुर्वेत्रकन सकताचे चित्रह जाते. कोविड-१९ महामारीच्या प्रभावामुळे कंपनीचे भावो विकास तसेच रिफार्यायर परिणाम झाला, ज्यामध्ये अनिश्चितता आली. फंपनीचे विशीय निष्कर्ष बंद करतेवेळी योग्य नियंत्रण किंवा प्रक्रियेतील बंदलातील फोणताही साहित्यिक प्रभाव दिलेला नाही. वितीय निष्कर्ष तथार करतेबेळी कंपनीच्या व्ययस्थापनाने असे मत दिले आहे की. ३० जून २०२२ रोजी कंपनीचे कार्यचलन व मालमसेवर महानारीचा कोणताही प्रभाव नाही. कंपनी मुख्यत: हिर्ने व्यवसायात कार्यरत आहे आणि तर्जुमार इंड-एएस १०८ प्रमाणे कीगताही वेरवंदा निष्कर

सेबी चीरपत्रक सीज्यपजार/सीएफडी/सीएसडी/२५/२०२५ दि.२० नीव्हेंबर, २०१५ वे दि.५ जुलै, २०१६ रोतीचे सेबी चीरपत्रक आधायकहेनुसार सदर अलेखापरीजिल त्रीमासिक विफर्याच्या महत्त्वाल केले आहे.

संबंधीत कालाकशीचे आकडे हे चालु कालाकशी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद्द केत्रे आहेत.

> झोडियाक जेआरडी एवकेजे लिमिटेड जयेश जयंतीलाल झयेरी व्यवस्थापकीय संचालक

संचालक संच्छाच्या यतीने य करित

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएनः एक३३५२५एमएच५५८१पीएलसी०५५६५० नॉदणीकृत कार्यात्वयः के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तातपूर, बोईसर, फिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०५५०६ दूर.क.:(०२२)६६६३५४५६, फॅक्स क.:(०२२)६६३५४६०, बेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

मुंबई लक्षदीप 🔇

तपशील	शंपलेली तिमाही ३०,०६,२०२२ अलेखापरिवित	शंपलेली तिमाही ३१.०३.२०२१ अलेखापरिशत	रांपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिवात	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिकित
कार्यक्रमातून एकून चत्पत्र कार्याच्योकरिया निवास नका/(सीटा)	4455 65	9695,99	1105.48	498473
(कर, अपनादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा)	47.85	117.66	1110.381	359.90
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालाबधीकरिता निव्वळ नका/(तोटा)	44.85	48.66	1140.90	\$59.90
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) काठावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (काठावधीकरिता सर्वकप नका/(तोटा)(करानंतर) आणि	< 50	84.40	106,54	2CKWs
इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	C-20	98.68	139996	28959
सम्भाग भांडवल राखीव (भागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार	६२३.२५	523.24	1.53.54	553.54
पुनर्मृत्यांकिल रुखीव वण्डून) उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मृत्य रू ५०/– प्रत्येकी)			000	3430.04
y, 408	0.42	0.02	3,93	8.4%
२. सॉमिक्स	0.13	0.02	3.09	845
earth Table	100			

. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीकरिता बरील अलेखापरिक्षित विशीव निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर विकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या निवस ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता विलीब विष्कर्याचे सब्धितर जमुन्यातील उतारा आहे. प्रैमासिक विलीब निष्कर्याचे संपूर्ण जमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com बेयसाईटबर उपलब्ध आहे.

> संचारक मंद्रकाच्या वतीने च करिता आंरो लंबोरेटरीज लिमिटेड (सिद्धार्थ देवराह)

ठिकाण: मुंबई विनांक: ०२.०८.२०२२

पुणवेळ संचालक बीआयएन:००२३०७९६

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्र.एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६

नॉदणीकृत कार्यालय: १६-ए, अंधेरी इंडस्ट्रीयल इस्टेट, बीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३. कॉर्पोरेट कार्यालय: सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, विलेपालें (पूर्व), सुभाष रोड, मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:०२२-६७७४३५५५, फॅक्स क्र.:२६७३०८१४, वेबसाईट:www.jkumar.com, ई-मेल:info@jkumar.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली निमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिशित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्वचलनातून एकूण उत्पन्न	38.787.88	44.5503.04	56098.54	\$44.205.28
कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण काकपूर्व)	6990.90	20282.04	४२७१.७६	२८२६७.५२
करपुर्व कालाकरीकरिता निञ्चळ नका/(तोटा) (अचवाटात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	08.080	20022.04	3905.05	२८२६७.५२
करानंतर कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) (अचवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६१९१,२७	9800.88	\$250.54	704C0.E4
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर)	6,255.58	9866.59	\$229.\$8	20688.84
समभाग भांडवल	\$96\$.76	\$96\$.26	\$196\$.76	\$565.76
इतर समधाग (पुनर्मुल्यांकित राखीय बगळून)				202623.56
उत्पन्न प्रतिभाग (स.५/-प्रत्येकी) अ) मूळ ब) सोमिकृत	6.16	9.00 9.00	8-48 8-48	२०.२१ २७.२१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेले ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपुर्णे नमुना स्टाँक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.jkumar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या आदेशान्यये जे.कुमार इन्फ्रायोजेक्ट्स लिमिटेडकरिता

जगदीशकुमार एम. गुप्ता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२२ डीआयएन:०१११२८८७

VINTRON INFORMATICS LIMITED

Registered Office: D-107 & 108, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Tel. No.: +011-43740000; E-mail ID: vil vintron@hotmail.com; Website: www.vintroninformatic.com CIN: L72100DL1991PLC045276

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Vintron Informatics Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date

Date	02.08.2022
Name of the Target Company (TC)	Vintron Informatics Limited
Details of the Offer pertaining to TC	Open Offer made by Acquirer (s) M/s. Vistara Network Private Limited and M/s. Telexcell Enterprise LLP to acquire upto 1,99,17,750 equity shares ("Offer Shares"), representing 25.42% of the paid-up share capital of Vintron Informatics Limited. (Target Company). Offer Price: Rs. 1.25 (Rupees One and paisa Twenty Five Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI.
Name of the Acquirers	M/s. Vistara Network Private Limited and M/s. TelexcellEnterprise LLP;
Name of the Manager to the Offer	D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484
Members of the Committee of Independent Directors	(a) Ms. Rupam Chaudhary (b) Ms. Kirti Gupta
IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	Members of the Committee do not have any relationship or interest in the Company except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors.
Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members	Members of the Committee do not hold any shares or securities in the Target Company
IDC Member's relationship with the Acquirers/PAC	No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s).
Trading in equity shares/other securities of the Acquirer/PAC by IDC Members	None of the IDC members hold any shares of the Company and neither have they traded in any equity shares / other securities of the Company during a period of 12 months prior to the date of Public Announcement and since then till date.
Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statemen issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, IDC believe that the Open Offer is in accordance with SEBI (SAST) Regulations, 2011 and to that exten is fair and reasonable. The shareholders should independently evaluate the offer and take their own informed decision. They are also advised to seek expert tax opinion before taking their decision in this repaird.
Summary of reasons for recommendation	In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the following: Acquirers have enlered into SPA on June 10, 2022 with the Sellers to acquire 5,79,25,451 (Five Crore Severity Nine Lakh Twenty Five Thousand Four Hundred and Fifty One) Equity Shares representing 73,93% of the Paid-up Equity Share Capital of the Target Company at an agreed price of INR 1/- (Indian Rupees One only) per Equity Share, which has triggered the requirement to make Open Offer under Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations. The equity shares of the Target Company are listed on the BSE Limited and Calcutta Stock Exchange Limited. The equity shares on BSE Limited are frequently traded, in terms of the SEBI (SAST) Regulations. The Offer Price of INR 1.25/- Per Offer Share is justified in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, being the highest of the parameters mentioned in Regulation 8(2). Therefore, in view of above, the Offer Price of INR 1.25/- (Indian Rupees One and Twenty Five Paisa Only) per share is justified.
Details of Independent Advisors, if any	NIL.
a contract of the contract of	

"To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Committee of Independent Directors of Vintron Informatics Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011,*

NIL

Any other matter(s) to be highlighted

Dale : 02nd August, 2022

Place: New Delhi

For and on behalf of Independent Directors Committee of VINTRON INFORMATICS LIMITED

Sd/-(Kirti Gupta)

Chairman of Committee

Sd/-(Rupam Chaudhary) Member